

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती  
मंडळाच्या विविध योजनांसाठी समित्या /  
उपसमित्या गठीत करण्यास मान्यता  
देण्याबाबत...

**महाराष्ट्रशासन  
मराठी भाषा विभाग**

शासन शुध्दीपत्रक क्रमांक: सासमं-१०१४/प्र.क्र.९८/२०१४/ भाषा-३,

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

तारीख: १५ डिसेंबर, २०१५

**वाचा:**

- १) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक : बीएलसी-१०६०-के, दि.१९ नोव्हेंबर, १९६०
- २) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय समक्रमांक दि. १ ऑक्टोबर, २०१४

**शासन शुध्दीपत्रक :-**

या विभागाच्या संदर्भाधीन दि.१ ऑक्टोबर,२०१४ च्या शासन निर्णयातील प्रस्तावना खालीलप्रमाणे आहे :-

“सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भाधीन शासन निर्णयान्वये, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या विविध योजनांचे कामकाज पहाण्यासाठी समित्या स्थापन करण्याचे अधिकार त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार अन्य सदस्य आमंत्रित करण्याचे अधिकार मंडळास प्रदान करण्यात आले आहेत. सदर शासन निर्णय अधिक्रमित करून नविन शासन निर्णय निर्गमित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.”

**उपरोक्त प्रस्तावना पुढील प्रमाणे वाचण्यात यावी :-**

“सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भाधीन दि.१९ नोव्हेंबर,१९६० च्या शासन निर्णयातील परिच्छेद-२ मध्ये- “The State Board should be empowered to co-opt members if it so desires. So also the State Board should be empowered to form its Sub-Committees such as “Publication Sub-Committee”, etc. if necessary.”अशी तरतूद करण्यात आली आहे. सदर

तरतूद अधिक्रमित करुन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळास, मंडळाकडून विविध योजनांसाठी गठीत करण्यात येणाऱ्या समित्या/उपसमित्यांवर मंडळाच्या सदस्यां व्यतिरिक्त नवीन सदस्यांचा समावेश असलेल्या नवीन समित्या/उपसमित्या गठीत करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.”

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०१५१२१५१६३५११३८३३असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा अ. गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई,
२. महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), नागपूर,
३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
४. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
५. महालेखाकार, (स्थानिक निकाय लेखा परीक्षा व लेखा), महाराष्ट्र , मुंबई
६. प्रधान सचिव, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
७. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
८. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
९. संचालक, भाषा संचालनालय, मुंबई,
१०. संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
११. वित्त विभाग / व्यय-४, मंत्रालय, मुंबई,
१२. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
१३. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
१४. भाषा-३ (निवड नस्ती).